

केंद्र शासन पुरस्कृत स्मार्ट सिटी अभियानाची  
राज्यात अंमलबजावणी करण्याबाबत

महाराष्ट्र शासन  
नगर विकास विभाग

शासन निर्णय क्रमांक: स्मार्टसि २०१५/ प्र.क्र.१७६/ नवि ३३

शहीद भगतसिंग चौक, मदाम कामा मार्ग,

मंत्रालय, मुंबई ४०००३२

तारीख: १४ ऑगस्ट, २०१५

वाचा -

- १) केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी अभियानाच्या जून, २०१५ मध्ये निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचना.
- २) शासन परिपत्रक, नगर विकास विभाग, क्रमांक-स्मार्टसि-२०१५/प्र.क्र.१३०/नवि-३३, दिनांक १ जुलै, २०१५

प्रस्तावना -

सन २०११ च्या जनगणनेनुसार भारतातील ३१ टक्के लोकसंख्या शहरात रहात असून देशाच्या एकूण स्थूल उत्पन्नाच्या(जी.डी.पी) च्या ६३ टक्के वाटा हा शहरी भागाचा आहे.सध्याचा लोकसंख्या वाढीचा वेग लक्षात घेता शहरातील लोकसंख्येचे प्रमाण हे एकूण लोकसंख्येच्या ४० टक्के असणार असून देशाच्या जी.डी.पी.मधील त्यांचा वाटा हा ७५ टक्के असणार आहे.त्यापैकी महाराष्ट्रातील एकूण लोकसंख्येपैकी ४५.२३ टक्के लोकसंख्या ही शहरात रहात आहे.त्याअनुषंगाने शहराकडे नागरिकांचा वाढता ओढा लक्षात घेता शहरातील भौतिक,संस्थात्मक,सामाजिक व आर्थिक पायाभूत सुविधांचा सर्वकष विकास होणे आवश्यक आहे.सदर पायाभूत सुविधा या शहरातील नागरिकांच्या जीवनमानाचा दर्जा सुधारण्यास,लोकांना गुंतवणुकीस आकर्षित करण्यास व वाढ आणि विकासाचे सुनियोजित चक्र स्थापित करण्यास महत्वाची भुमिका बजावणार आहेत.त्याअनुषंगाने केंद्र शासनाने स्मार्ट सिटी अभियान हे महत्वाकांक्षी अभियान राबविण्याचा निर्णय घेतलेला आहे.

स्मार्ट सिटी अभियानाची देशभरात अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने आवश्यक मार्गदर्शक सूचना दिनांक २५ जून,२०१५ रोजी केंद्र शासनाच्या शहरी विकास मंत्रालयामार्फत निर्गमित करण्यात आलेल्या आहे.त्याअनुषंगाने केंद्र शासनाकडून प्राप्त मार्गदर्शक सूचनांनुसार स्मार्ट सिटी अभियानाची राज्यात अंमलबजावणी करण्याची बाब राज्य शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय-

प्रस्तावनेत नमूद केलेल्या बाबींचा विचार करून, केंद्र शासन पुरस्कृत स्मार्ट सिटी अभियान राज्यामध्ये एक अभियान म्हणून राबविण्यास शासन मान्यता देत आहे. केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी अभियानाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार या अभियानाची अंमलबजावणी राज्यामध्ये करण्यात येईल.

२. सदर अभियानाची अंमलबजावणी राज्य शासनाच्या नगर विकास विभागामार्फत पुढील प्रमाणे करण्यास मान्यता देण्यात येत आहे:-

**(१) स्मार्ट सिटी अभियानाची उद्दीष्टे :**

- अ. स्थानिक क्षेत्र विकास व उपयुक्त स्मार्ट तंत्रज्ञानाचा उपयोग करून शहरांची आर्थिक प्रगती करणे व शहरांमध्ये सर्वकष पायाभूत सुविधांची निर्मिती करून नागरिकांच्या जीवनमानाचा दर्जा सुधारणे, शहरांमध्ये रोजगारांच्या सुविधा निर्माण करणे, नागरी गरीबांसाठी उत्पन्नाचे स्रोत उपलब्ध करून देणे.
- ब. अस्तित्वात असलेल्या शहरांचा क्षेत्राधारीत (Area Based) विकास व सध्या अस्तित्वात असलेल्या क्षेत्राचा नियोजनपूर्वक विकास करून नागरिकांना राहण्यास सुयोग्य शहरे विकसित करणे.
- क. शहरांतील वाढती लोकसंख्या विचारात घेता अस्तित्वात असलेल्या शहरांच्या भोवती नवीन शहरे विकसित करणे.
- ड. तंत्रज्ञान, माहिती व डेटा या स्मार्ट सोल्युशन्सचा उपयोग करून शहरांतील पायाभूत सुविधा व सेवा यांचा दर्जा सुधारणे.
- इ. स्वच्छ व पर्यावरणपूरक शाश्वत शहरांची निर्मिती करणे.
- फ. शहरांमध्ये स्मार्ट सोल्युशन्सचा उपयोग करून सर्वसमावेशक व शाश्वत शहरांची निर्मिती करणे.

**(२) स्मार्ट सिटी अभियानाची व्याप्ती :**

केंद्र शासन पुरस्कृत स्मार्ट सिटी अभियान हे देशातील १०० शहरांमध्ये राबविण्यात येणार आहे.

**(३) स्मार्ट सिटी अभियानाचा कालावधी:**

केंद्र शासन पुरस्कृत स्मार्ट सिटी अभियानाचा कालावधी हा ५ वर्षे असणार असून सदर अभियानाच्या प्रगतीचा आढावा घेउन अभियान पुढे चालू ठेवण्याबाबत निर्णय केंद्र शासनामार्फत घेण्यात येणार आहे.

**(४) स्मार्ट सिटी अभियानांतर्गत शहरांचे राज्यनिहाय वितरण:**

केंद्र शासनाने स्मार्ट सिटी अभियानांतर्गत देशांतर्गत निवड करावयाच्या १०० शहरांचे राज्यनिहाय वितरण केले असून त्यानुसार राज्यासाठी १० शहरांची निवड करण्याचे उद्दीष्ट केंद्र शासनाकडून देण्यात आलेले आहे.

**(५) स्मार्ट सिटी अभियानासाठी संस्थात्मक संरचना :**

(अ) राज्यस्तर:

**(१) मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकार समिती: मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखालील पुढीलप्रमाणे राज्यस्तरीय उच्चाधिकार समिती गठीत करण्यास मान्यता देण्यात येत आहे.**

१) मुख्य सचिव	अध्यक्ष
२) अ.मु.स. (वित्त)	सदस्य
३) अ.मु.स. सचिव (नियोजन)	सदस्य
४) अ. मु. स.(माहिती व तंत्रज्ञान विभाग)	सदस्य
५) अ. मु. स.(सार्वजनिक बांधकाम विभाग)	सदस्य

६) प्रधान सचिव (नगर विकास विभाग-१)	सदस्य
७) प्रधान सचिव(गृहनिर्माण विभाग)	सदस्य
८)प्रधान सचिव(पाणीपुरवठा व स्वच्छता)	सदस्य
९)केंद्र शासनाच्या शहरी विकास मंत्रालयाचे प्रतिनिधी	सदस्य
१०)राज्यातील स्मार्ट शहरे म्हणून निवडलेल्या शहरांतील विशेष हेतू विशेष हेतू येत्रणेचे (S.P.V.) चे मुख्यकार्यकारी अधिकारी	सदस्य+
११)राज्यातील नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांचे महापौर/नगराध्यक्ष व आयुक्त/मुख्याधिकारी	सदस्य+
१२) सचिव (नगर विकास-२) तथा अभियान संचालक (+येथे नमूद सदस्य हे शहराची निवड झाल्यानंतर व संबंधित विशेष हेतू यंत्रणा स्थापन झाल्यानंतर नियुक्त करण्यात येतील.)	सदस्य-सचिव

### राज्यस्तरीय उच्चाधिकार समितीची कार्यकक्षा:

- i) केंद्र शासनाच्या सुचनेनुसार अभियानाच्या प्रथम टप्प्यात राज्यस्तरीय उच्चाधिकार समिती ही केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार राज्यातील पात्र १० शहरांची निवड करून सदर शहरांचे प्रस्ताव केंद्र शासनास सादर करेल.
- ii) स्मार्ट सिटी अभियानाची राज्यात यशस्वी अंमलबजावणी होण्याच्या अनुषंगाने नियमितपणे आवश्यक ते मार्गदर्शन करणे, संनियंत्रण, आंतरविभागीय समन्वय व वेळोवेळी अभियानाच्या अंमलबजावणीचा आढावा घेईल.

### (२) राज्य अभियान संचालक:

केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार स्मार्ट सिटी अभियानाची राज्यात अंमलबजावणी करण्यासाठी सचिव नगरविकास-२ यांना राज्य अभियान संचालक म्हणून घोषित करण्यात येत आहे. राज्य अभियान संचालक राज्यस्तरीय उच्चाधिकार समितीचे सदस्य-सचिव असतील.

राज्य अभियान संचालकांना मदत करण्यासाठी अभियान कालावधीकरिता राज्यस्तरावर खालीलप्रमाणे प्रकल्प व्यवस्थापन कक्ष(प्रोजेक्ट मॅनेजमेंट युनिट (पी.एम.यु.) स्थापन करण्यास व सदर कक्षामध्ये खालील तज्ञ/कर्मचारी यांची शासनाने वेळोवेळी विहित केलेल्या कार्यपध्दतीनुसार कंत्राटी पध्दतीने नियुक्ती करण्यास मान्यता देण्यात येत आहे.

i क्षमता बांधणी तज्ञ	१ पद
ii सार्वजनिक खाजगी सहभाग(पी.पी.पी.तज्ञ)	१ पद
iii माहिती व तंत्रज्ञान तज्ञ	१ पद
iv नगर नियोजन तज्ञ	१ पद
v नागरी परिवहन तज्ञ	१ पद
vi लघुलेखक	१ पद

उपरोक्त नमूद तज्ञ व लघुलेखक या कंत्राटी पदांना शासनाने वेळोवेळी निश्चित केलेल्या सुचना व शासनाच्या प्रचलित कार्यपध्दतीनुसार अभियान कालावधीसाठी मानधन देण्यात येईल.या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे मानधन व भत्ते केंद्र शासनाकडून स्मार्ट सिटी अभियानांतर्गत आस्थापना व कार्यालयीन खर्च करण्यासाठी उपलब्ध होणाऱ्या तरतूदीतून भागविण्यात येतील.

उपरोक्त तज्ञ व लघुलेखक या कंत्राटी पदांसाठी आवश्यक शैक्षणिक अर्हता व अनुभव याविषयी शासनाने वेळोवेळी निश्चित केलेल्या सुचना व शासनाच्या प्रचलित कार्यपध्दतीनुसार निर्णय घेण्यास राज्य अभियान संचालक सक्षम राहतील.त्यानुसार सविस्तर सुचना स्वतंत्ररित्या निर्गमित करण्यात येतील

### **(ब) नागरी स्थानिक स्वराज्य संस्था स्तर:**

#### **१.विशेष हेतू यंत्रणा (एस.पी.व्ही.):**

\* केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार शहरस्तरावर स्मार्ट सिटी अभियानाची अंमलबजावणी करण्यासाठी शहर स्तरावर प्रकल्पाची अंमलबजावणी,नियोजन, सहमती, मान्यता, निधी वितरण, अंमलबजावणी, व्यवस्थापन, संचलन, पर्यवेक्षण व मुल्यांकन विषयक कार्यवाही करण्यासाठी कंपनी कायदा २०१३ नुसार कंपनी मर्यादीत अशी विशेष हेतू यंत्रणा राज्यात सध्या अस्तित्वात असलेल्या अधिनियमांच्या अधीन राहून स्थापन करण्यास व केंद्र शासनाच्या सुचनेनुसार समभाग (Equity Share) उभारण्यास मान्यता देण्यात येत आहे.स्मार्ट सिटी अभियानांतर्गत राज्य शासनाकडून देण्यात येणारा राज्य हिस्सा हेच राज्य शासनाचे भागभांडवल असणार आहे.

\* सदर अभियानांतर्गत केंद्र व राज्य शासन यांचेकडून प्राप्त होणारा निधी हा संबंधित शहरांच्या विशेष हेतू यंत्रणेला केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनांप्रमाणे अनुदान म्हणून वितरीत करण्यात येईल.

#### **२. स्मार्ट सिटी सल्लागार फोरम**

केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी अभियानाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार शहरस्तरावर स्मार्ट सिटी उभारणीच्या अनुषंगाने सल्ला देण्यासाठी व विविध घटकांचा सहयोग घेण्यासाठी शहरस्तरावर स्मार्ट सिटी सल्लागार फोरम स्थापन करण्यास मान्यता देण्यात येत आहे.

#### **(६) स्मार्ट सिटी अभियानांतर्गत स्मार्ट शहर निवडीची कार्यपध्दती:**

##### **अ. स्मार्ट सिटी अभियानाचा प्रथम टप्पा:**

केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार अभियानाच्या प्रथम टप्प्यात केंद्र शासनाकडून कळविल्यानुसार १० शहरांची निवड केंद्र शासनाने निश्चित केलेल्या पूर्ववर्ती शर्ती (कंडीशन्स प्रिसिडंट) व गुणांक निकष (स्कोरिंग क्रायटेरिया)च्या आधारे तसेच राज्य शासनमार्फत निश्चित करावयाच्या खालील अतिरिक्त निकषांच्या आधारे,राज्यस्तरावरील उच्चाधिकार समितीमार्फत गुणात्मक पध्दतीने करण्यास मान्यता राज्य मंत्रीमंडळाने दिलेली आहे.

i) संबंधित नागरी स्थानिक स्वराज्य संस्था स्मार्ट सिटी अभियानांतर्गत ५ वर्षांच्या कालावधीकरिता प्रतिवर्ष ५० कोटी इतका निधी स्वहिस्सा म्हणून उभा करेल याबाबत संबंधित नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या क्षमतेचा व नियोजनाचा तपशील.

ii) संबंधित नागरी स्थानिक स्वराज्य संस्था स्मार्ट सिटी अभियानांतर्गत ५ वर्षांच्या कालावधीकरिता प्रतिवर्ष २०० कोटी इतका निधी खर्च करेल याबाबत संबंधित नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कार्यकारी क्षमतेचा व नियोजनाचा तपशील.

iii) स्मार्ट सिटी अभियानामध्ये नागरिकांचा सहभागाबाबत संबंधित नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेचे नियोजन.

iv) स्मार्ट सिटी अंमलबजावणीबाबतचा संबंधित नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेचा दूरदृष्टीकोन (Vision)

त्याअनुषंगाने केंद्र शासनाकडून निश्चित करण्यात आलेले निकष व राज्य शासनाकडून अतिरिक्त निश्चित करण्यात आलेल्या निकषांच्या आधारे व राज्य मंत्रीमंडळाने दिलेल्या मान्यतेच्या अनुषंगाने राज्याचा प्रादेशिक समतोल राखण्याच्या अनुषंगाने प्रत्येक महसुली विभागामधून किमान एक अशा प्रकारे राज्यातील १० शहरांची निवड राज्यस्तरीय उच्चाधिकार समितीमार्फत करण्यात आलेली आहे. सदर शहरांची नावे केंद्र शासनास कळविण्यात आलेली आहेत. त्याची यादी परिशिष्ट "अ" येथे सोबत जोडली आहे.

#### ब. स्मार्ट सिटी अभियानाचा दुसरा टप्पा:

- केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार स्मार्ट सिटी अभियानाच्या स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात पहिल्या टप्प्यात निवडण्यात आलेल्या शहरांनी केंद्र शासन स्तरावरून होणाऱ्या स्मार्ट चॅलेंज स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी स्मार्ट सिटी प्रस्ताव तयार करणे आवश्यक राहिल. स्मार्ट सिटी प्रस्ताव तयार करणेबाबत सविस्तर सुचना केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनांमध्ये नमूद करण्यात आलेल्या आहेत.
- राज्य शासनामार्फत निवडण्यात आलेल्या १० शहरांचे स्मार्ट सिटी प्रस्ताव केंद्र शासनाने विहित केलेल्या कालावधीत केंद्र शासन स्तरावर होणाऱ्या स्मार्ट सिटी चॅलेंज या आंतरराज्यीय स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी सादर करण्यात येतील.
- स्मार्ट सिटी चॅलेंज अंतर्गत केंद्र शासनाकडे प्राप्त झालेल्या शहरांच्या स्मार्ट सिटी प्रस्तावांचे मुल्यांकन केंद्र शासन स्तरावरून नेमण्यात आलेल्या समितीमार्फत करून स्मार्ट शहरांची निवड व घोषणा केंद्र शासनाकडून करण्यात येईल. तथापि स्मार्ट सिटी चॅलेंजमध्ये निवड होऊ न शकलेल्या शहरांच्या प्रस्तावांना त्यांच्या स्मार्ट सिटी प्रस्तावात आवश्यक त्या सुधारणा करण्याची संधी देऊन दुसऱ्या फेरीमध्ये सहभागी होण्याची संधी केंद्र शासनामार्फत दिली जाणार आहे.

#### (ग) स्मार्ट सिटी अभियानाचा वित्तीय आकृतीबंध

- केंद्र शासन पुरस्कृत स्मार्ट सिटी अभियानांतर्गत केंद्र शासनाच्या सुचनेनुसार केंद्र शासनामार्फत प्रतिवर्ष प्रतिशहर रु.१००कोटी इतके अनुदान उपलब्ध करून दिले जाणार आहे.
- राज्य शासन व संबंधित नागरी स्थानिक स्वराज्य संस्था यांनी केंद्र शासनाने दिलेल्या निधीच्या प्रमाणात तितकेच म्हणजे रु.१००कोटी प्रतिवर्ष प्रतिशहर अनुदान उपलब्ध

करणे आवश्यक आहे.त्यानुसार राज्य व संबंधित नागरी स्थानिक स्वराज्य संस्था यांनी उभा करावयाच्या निधीबाबत खालीलप्रमाणे वित्तिय आकृतीबंधास मान्यता देण्यात येत आहे.

अ.क्र.	बाब	केंद्र शासनाचे अनुदान रु. कोटी	राज्य शासनाचे अनुदान रु.कोटी	नागरी स्थानिक स्वराज संस्थेने उभा करावयाचा हिस्सा रु.कोटी
१	केंद्र शासनाने निवडलेल्या स्मार्ट शहरासाठी प्रतिवर्ष/प्रतिशहर उपलब्ध होणारा निधी	१००	५०	५०
२	स्मार्ट सिटी अभियान कालावधीमध्ये प्रत्येक स्मार्ट शहरासाठी ५ वर्षांमध्ये प्राप्त होणारा निधी	५००	२५०	२५०
३	स्मार्ट सिटी अभियानांतर्गत केंद्रामार्फत राज्यातील १० शहरांची निवड झाल्यास पाच वर्षांत उपलब्ध होउ शकणारा निधी	५०००	२५००	२५००

- उपरोक्त निश्चित केलेल्या वित्तिय आकृतीबंधाच्या प्रमाणातच निधी अभियाना अंतर्गत शहरांच्या विशेष हेतू यंत्रणेस वितरीत केला जाणार असून याव्यतिरिक्त आवश्यक अतिरिक्त निधी संबंधित शहरांनी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार उपलब्ध करून घ्यावयाचा आहे.

### (८) अभियानाचा नियतव्यय

केंद्र शासन पुरस्कृत स्मार्ट सिटी अभियानांतर्गत राज्यातील १० शहरांची निवड झाल्यास केंद्र शासनामार्फत उपरोक्त परिच्छेद क्रमांक (७) मध्ये नमूद केल्यानुसार एकूण रु.५००० कोटी इतका निधी केंद्र शासनाकडून उपलब्ध होणार आहे. त्याअनुषंगाने केंद्र शासनाकडून प्राप्त होणाऱ्या निधीच्या प्रमाणात राज्य शासनाने निश्चित केलेल्या वित्तिय आकृतीबंधानुसार रु.२५००कोटी इतका नियतव्यय अभियान कालावधीसाठी उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्यात येत आहे.

(९) प्रशासकीय व कार्यालयीन खर्च:

अ.	प्रकल्प निधी	९३ टक्के
ब.	राज्य शासन/नागरी स्थानिक स्वराज्य संस्थासाठी प्रशासकीय व कार्यालयीन खर्च	५ टक्के
क.	केंद्र शासनाचा प्रशासकीय व कार्यालयीन खर्च	२ टक्के
एकूण		१०० टक्के

राज्य शासन/नागरी स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या प्रशासकीय व कार्यालयीन खर्चाचा निधी हा केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे वापरण्यात येईल.

(१०) सदर अभियानाच्या अंमलबजावणीसाठी केंद्र व राज्य शासनाचा निधीचा हिस्सा उपलब्ध करण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे. त्याअनुषंगाने सदर निधी वितरीत करण्याबाबत वित्तिय लेखाशीर्ष उघडण्याची कार्यवाही सुरु असून त्याअनुषंगाने स्वतंत्र आदेश निर्गमित करण्यात येतील.

(११) सदरचा शासन निर्णय हा नियोजन व वित्त विभाग यांच्या अनुक्रमे अनौपचारिक संदर्भ क्रमांक अनौ.सं.२५६/१४४४,दि.३.७.२०१५ व अनौ.३४९/व्यय-३/दि.७.७.२०१५ अन्वये प्राप्त अभिप्रायांचा विचार करून व राज्य मंत्रीमंडळाने दिनांक १३.७.२०१५ रोजी घेतलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने निर्गमित करण्यात येत आहे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१५०८३१११०७५९५९२५ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(सीमा ढमढेरे)

सह सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. मा.राज्यपाल यांचे सचिव, राजभवन, मुंबई
२. मा.मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई.
३. मा.विरोधी पक्ष नेते, महाराष्ट्र विधानसभा, यांचे खाजगी सचिव
४. मा.विरोधी पक्ष नेते, महाराष्ट्र विधानपरिषद, यांचे खाजगी सचिव
५. मा. मंत्री, वित्त व नियोजन यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
६. मा. मंत्री, महिला व बाल विकास यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.

७. मा. मंत्री, पाणी पुरवठा व स्वच्छता यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
८. मा.मंत्री, उद्योग यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
९. मा. मंत्री, यांचे खाजगी सचिव (उर्वरीत सर्व), मंत्रालय, मुंबई.
१०. मा. राज्यमंत्री, नगर विकास यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
११. मा. राज्यमंत्री सर्व विभाग यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
१२. मा. मुख्य सचिव, मंत्रालय, मुंबई.
१३. अप्पर मुख्य सचिव, वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई.
१४. अप्पर मुख्य सचिव, नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई.
१५. अप्पर मुख्य सचिव, माहिती व तंत्रज्ञान विभाग, मंत्रालय, मुंबई.
१६. अप्पर मुख्य सचिव, सार्वजनिक बांधकाम विभाग, मंत्रालय, मुंबई.
१७. प्रधान सचिव, नगर विकास विभाग-१, मंत्रालय, मुंबई.
१८. प्रधान सचिव, गृहनिर्माण विभाग, मंत्रालय, मुंबई.
१९. प्रधान सचिव, पाणी पुरवठा व स्वच्छता, मंत्रालय, मुंबई
२०. सचिव (नगर विकास-२), मंत्रालय, मुंबई.
२१. आयुक्त तथा संचालक, नगर परिषद प्रशासन संचालनालय, वरळी, मुंबई.
२२. महासंचालक, माहिती व जनसंपर्क विभाग, मंत्रालय, मुंबई.
२३. महालेखाकार (लेखा व अनुज्ञेयता)-१, मुंबई.
२४. महालेखाकार (लेखा व अनुज्ञेयता)-२, नागपूर.
२५. सर्व विभागीय आयुक्त.
२६. सर्व जिल्हाधिकारी.
२७. उप सचिव (अर्थसंकल्प), नगर विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.
२८. आयुक्त, सर्व महानगरपालिका.
२९. मुख्याधिकारी, सर्व नगरपरिषदा/ नगर पंचायती.
३०. निवडनस्ती (नवि-३३).



“परिशिष्ट- अ”

स्मार्ट सिटी अभियानाकरीता राज्य शासनामार्फत निवड करण्यात आलेल्या १० शहरांची यादी

अनु क्रमांक	शहराचे नाव
१.	बृहन्मुंबई
२.	ठाणे
३.	कल्याण-डोंबिवली
४.	नवी मुंबई
५.	पुणे-पिंपरी चिंचवड नागरी समूह
६.	नाशिक
७.	सोलापूर
८.	औरंगाबाद
९.	नागपूर
१०.	अमरावती